

# SHREE PRECOATED STEELS LTD.

CIN: L70109MH2007PLC174206

Regd. Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053.

Tel.: +91 - 22 - 65526677 | Email: spsl.investors@gmail.com | Website:www.spsl.com

Ref: SEC/SPSL/BSE/2021-22

Date: 8<sup>th</sup> September, 2021

### The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

**Dalal Street** 

Mumbai - 400 001

Script Code: 533110

<u>Sub: Newspaper Publication of Notice and Book Closure for 13<sup>th</sup> Annual General Meeting (AGM).</u>

Dear Sir,

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed the newspaper advertisements of Notice and Book Closure for 13<sup>th</sup> AGM which is published in Financial Express and Mumbai Lakshadeep on 8<sup>th</sup> September, 2021.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For SHREE PRECOATED STEELS LIMITED

**RAJ Y. SHAH** 

**COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER** 

**FINANCIAL EXPRESS** 

Taluk: Sandur, Dist: Ballari-Karnataka

TENDER NOTIFICATION

SI. No	Tender No. & Date	Name of Work	Cost of Work()	Sale/ download period	Last date of Submission upto15:00 Hrs
1.	CE/W/9(167)/2020 Date: 08/09/2021	"Afforestation of 15,000 Saplings works at DIOM (ML No.2396) for 2021-22"	₹ 57.09 Lakhs	08/09/2021 to 07/10/2021	07/10/2021
2.	CE/W/9(168)/2021 Date: 08/09/2021	"Afforestation of 10,000 Saplings works at KIOM (ML No.1111) for 2021-22"	₹ 38.17 Lakhs	09/09/2021 to 08/10/2021	08/10/2021
3.	CE/W/12(270)/2021 Date: 08/09/2021	"Repair and Maintenance to ERW Pipe Line 200mm (8" Inches) Dia Wherever Damaged Between III-B Pump House to Hilltop- DIOM"	₹ 14.70 Lakhs	13/09/2021 to 12/10/2021	12/10/2021
4.	CE/W/13(569)/2020 Date: 08/09/2021	*Construction of Badminton Hall at Donimalai Township including Electrification works*	₹ 39.74 Lakhs	14/09/2021 to 13/10/2021	13/10/2021
5.	CE/W/9(169)/2021 Date: 08/09/2021	"Afforestation of 15,000 Saplings works at KIOM (ML No.1111) for 2021-22"	₹ 57.22 Lakhs	17/09/2021 to 16/10/2021	16/10/2021
6.	CE/W/10(150)/2021	*Construction of CC Road	₹ 15.01	22/09/2021	21/10/2021

Further clarification; may contact by e-mail to diomcivil@nmdc.co.in /Fax No. 08395-274644. Detailed NIT and tender documents of above can be viewed and for downloaded from NMDC's website https://www.nmdc.co.in/nmdctender/default.aspx or Central Public Procurement Portal https://www.eprocure.gov.in Further, for any corrigendum, amendments, clarification etc may please follow the above website.

Lakhs

21/10/2021

near Graveyard at

under CSR works"

Narasingapura Village

Date: 08/09/2021

For and on behalf of NMDC Limited General Manager (Production)

### TRC Financial Services Limited (CIN - L74899MH1994PLC216417)

Registered Office: Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85, Hill Road, Opp. Yoko Sizzler, Bandra (West), Mumbai - 400050. Tel: 022-26414725, Email: trcsltd@gmail.com, Website: www.trcfin.in Notice of Annual General Meeting

# NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting ('AGM') of TRC Financial Services

Limited will be held on Thursday, September 30, 2021 at 12:00 Noon through Video Conferencing

("VC")/ Other Audio-Video Means ("OAVM") to transact the business, as set out in the notice of the AGM only through e-voting facility. The AGM will be held through VC/ OAVM in compliance with the provisions of the Companies Act; 2013 ('the Act') and circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs and circulars dated May 12, 2020 and January 15, 2021, issued by

for the AGM. The instructions for joining the AGM electronically are provided in the Notice of the AGM. Notice convening the AGM along with the Annual Report of the Company for Financial Year 2020-21 has been sent to the members only through electronic mode (e-mail) on 7th September 2021 to those whose e-mail addresses are registered with the Company/RTA/ Depositories and will also be available on Company's Website www.trcfin.in

the Securities and Exchange Board of India (SEBI). Facility for appointment of proxy will not be available

Members whose Email Ids are not registered with the Company/ Depository Participants, may follow following process for procuring User ID and Password and registration of Email IDs before voting at the AGM :1) For Physical Shareholders- please provide necessary details like Folio No., Name of the Shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scan copy of PAN Card), AADHAR (self-attested scan copy of Aadhar Card) by email to Company at cs@trcfin.in or the Registrar and Share Transfer Agent at support@purvashare.com 2) For Demat Shareholders, Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL-16 digit DPID+CLID), Name, client master or copy of consolidated Account statement , PAN ( self-attested scan copy of PAN Card), AADHAR (self-attested scan copy of Aadhar Card) to cs@trcfin.in/support@purvashare.com.

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") as well as e-voting during the proceeding of the AGM ("collectively referred as e-voting") provided by Central Depository Services (India) Ltd. ('CDSL'). The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the

cut-off date i.e. 23th September, 2021 are entitled to avail the facility of remote e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices and upto the cut-off date may approach CDSL at helpdesk.evoting@cdslindia.co.in for issuance of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting. Members are requested to follow the instructions available in the AGM Notice dated August 30, 2021, which can also be downloaded from Company's Website www.trcfin.in

The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 at 09:00 a.m. and ends on Wednesday, 29th September, 2021 at 5:00 p.m. (IST). The members will not be able to cast their vote after the said date. Any query or grievances connected with e-voting may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager at CDSL at A-Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafattal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 022-23058542/43 or at email: helpdesk.evoting@cdslindia.com Facility for e-voting shall also be made available during the AGM to those members who attend the

entitled to caste their vote again. For TRC Financial Services Limited By Order of the Board of Directors

AGM and who have not already cast their vote. The members who have already casted their votes by

remote e-voting prior to the AGM may also attend the meeting through VC/OAVM but shall not be

Sabarinath Gopala Krishnan Whole-time Director

Date: 07th September 2021 Place: Bangalore

# SHREE PRECOATED STEELS LIMITED Registered Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 CIN: L70109MH2007PLC174206

Tel: +91-7208182677 Email: spsl.investors@gmail.com. Website: www.spsl.com NOTICE OF 13th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

(DIN - 08479403)

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ("the AGM") of Shree Precoated

- Steels Ltd. will be held on Wednesday, 29th September, 2021 at 3.30 p.m. (IST), through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVW) facility to transact the business as set out in the AGM Notice. In compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs (the MCA Circulars") and by the Securities and Exchange Board of India (the SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI (LODR) Regulations, 2015'), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of the members at a common venue. In compliance with the MCA & SEBI Circulars, the requirement of sending the physical copy of AGM
- Notice and Annual Report to members has been dispensed with and hence, the Annual Report 2020-21 including the AGM Notice, Financial Statements (along with Board's Report. Auditor's Reports and other documents required to be attached therewith), have been sent only through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Registrar & Transfer Agent ("RTA") or the respective Depository Participants ("DPs"). Members may note that the AGM Notice and the Annual Report 2020-21 is also available on the Company's website at www.spsl.com/annual-report.php, websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com
- The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the AGM through VC/OAVM facility and for providing electronic voting ("e-voting") facility to its members, to exercise their votes through the remote e-voting and e-voting at the AGM.
- The Board has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary (COP No. 3675) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.
- In terms of the MCA Circulars, since the physical attendance of the members has been dispensed with, there is no requirement of appointment of proxies. Accordingly, the facility of appointment
- of proxies by the members under Section 105 of the Act, will not be available for the AGM.
- . The business as set forth in the AGM Notice may be transacted through remote e-voting
- or e-voting at the AGM.
- The members are hereby informed that:
- ) Date of dispatch of the Annual Report 2020-21 along with the AGM Notice through e-mail: 6th September, 2021
- Cut-off Date for determining the eligibility of members for the purpose of voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM facility and e-voting during the AGM:
- Book Closure: From 24th September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive). d) Time & Date of commencement of remote evoting: 9:00 a.m. (IST) on 26th September, 2021. e) Time & Date of end of remote e-voting: 5:00 p.m. (IST) on 28th September, 2021.
- Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on 28th September, 2021.
- Link for E-Voting: www.evoting.nsdl.com g) Electronic Voting Event Number (EVEN): 118048
- The members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote is cast, the member shall not be allowed to change it subsequently. Only those members, who will be present in the AGM through VCJOAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting at the AGM,
- Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through e-voting facility. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial

- dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date I.e. 23<sup>nd</sup> September, 2021, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if such person is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting his/her vote. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this Notice of the AGM for information purpose only.
- Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The Instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending through VC/OAVM facility, shall be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Act.
- In case of any queries, members may:

Place: Mumbai

Date: 6.09.2021

financiale

- Refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and a-voting user manual for Shareholders available at the Help/FAQ's section of www.evoting.nsdl.com Call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or
- Contact Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat
- Marg, Lower Parel, Mumbai 400013 at the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in or at telephone nos.: 1800 1020 990 and 1800 224 430. Members who need assistance before or during the AGM, can also contact them on the above-mentioned details.

Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders:-

# The Members of the Company holding Equity Shares of the Company may register their e-mail

address (Temporary Registration for Demat shareholders) and bank details (For Physical Shareholders) with Link Intime India Pvt Ltd by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/ email\_register.html in their web site www.linkintime.co.in at the Investor Services tab and follow the registration process as guided therein. On submission of the details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to

register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in.

For Shree Precoated Steels Limited Harsh L. Mehta

Managing Director

Mumbai

**September 07, 2021** 

MUKTAR MINERALS PRIVATE LIMITED **Extension of date to invite Expression of Interest to submit Resolution Plan.** 

Further to the Advertisement published on 31 st July, 2021 and 17 th August, 2021 in Financial Express-All India Edition (English) and Dainik Herald-Goa Edition (Marathi), to invite Expression of Interest by prospective Resolution Applicants to submit Resolution Plan in the matter of Muktar Minerals Private Limited (Corporate Debtor) in accordance with the provisions of the Insolvency & Bankruptcy Code, 2016, the Committee of Creditors as on **07th September**, **2021** have given consent to extend the last date for receipt of expression of interest from 06th September, 2021 to 20th September, **2021.** Interested parties shall refer to the aforesaid advertisements and the format for submission of EOI and Detailed Terms & Conditions documents can be obtained via. e-mail at muktarminerals.sipl@gmail.com and also has been uploaded on our website http://www.muktarminerals.com for the submission of EOI

**Anup Kumar Singh Resolution Professional of** Date: 08-09-2021 **Muktar Minerals Private Limited** Place: Kolkata Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00153/2017-18/10322

### AVANCE TECHNOLOGIES LIMITED (CIN: L51900MH1985PLC035210)

Regd. Office: Office No. 7, 5th Floor, Block A, Aidun Building, 1th Dhobi Taloa Lane, Mumbai- 400002. Tel: 9594988351; Email: info@avance.in Website: www.avance.in

- NOTICE Notice is hereby given that the 37th Annual General Meeting (AGM) of the company is scheduled to be held on Friday, 24th September 2021 at 9.00, a.m. at the registered Office of the Company situated at Unit No. 7, Aidun Building, 5th floor, Near Metro, New Marine Lines, Mumbai - 400 002 to transact the business as put forth in the notice of the AGM.
- The Annual Report along with the Notice has been dispatched to members by permitted mode. The dispatched of notice of AGM has been completed on 2<sup>rd</sup> September 2021. Members holding shares as on the cut-off date, 17th September 2021 may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the AGM through e-voting facility on the platform of Central Depository Services (India) Limited (CDSL at www.evotingindia.com. The e-voting period begins on 21st September 2021 at 9.00 a.m. (IST) and ends on 23<sup>rd</sup> September 2021 at 5.00 p.m. The e-voting module
- shall be disabled by CDSL for voting thereafter. The Notice of AGM of the company inter-alia indicating the process and manner of remote e-voting and the facility for voting through Ballot Paper shall be made available at AGM. The members who have cast their vote through remote e-voting prior to AGM
- may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 18th September 2021 to 24th September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM.
- available on CDSL website www.cdslindia.com. Any person, who acquires shares of the company and has become the member of the
- company after Dispatch of Notice of AGM and holding shares as on cut- off date of 17th September 2021 may obtain login ID and Password by sending request at www.cdslindia.com or avancetechnologiesltd@gmail.com. However, if the member is already registered with CDSL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. Any grievances in respect of remote evoting may be contacted on 18002005533 (toll free no.) or can be emailed to helpdesk.evoting@cdslindia.com. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the

The Notice of AGM is available on the Company's website www.avance.in and is also

Frequently Asked Questions ('FAQs') and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com. or call on 022-23058542/43 By Order of the Board

For Avance Technologies Limited

Date: 2rd September, 2021 Place: Mumbai

Srikrishna Bhamidipati **Managing Director** DIN:02083384

# **EMPOWER INDIA LIMITED** (CIN: L51900MH1981PLC023931)

Regd. Office: 25/25A, Il Floor, 327, Nawab Bldg., D. N. Road, Opp. Thomas Cook. Mumbai - 400 001 Phone: 022-22045055, 022-22045044 E-Mail: info@empowerindia.in, Website: www.empowerindia.in NOTICE

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the company is

scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 09:30 a.m. at Sammelan

- Hall, A101, Samarth Complex, Jawahar Nagar, Goregaon (West), Mumbai 400 104 to transact the business as put forth in the notice of the AGM. The Annual Report along with the Notice has been dispatched to members by permitted
- mode. The dispatched of notice of AGM has been completed on September 08, 2021 Members holding shares as on the cut-off date, Friday, September 23, 2021 may cast their vote electronically (e-voting) on all the businesses to be transacted at the AGM through e-voting facility on the platform of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The e-voting period begins on September 27, 2021 at 9:00 a.m. and ends on September 29, 2021 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.
- The Notice of AGM of the company inter-alia indicating the process and manner of remote e-voting and the facility for voting through Ballot Paper shall be made available at AGM. The members who have cast their vote through remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 24, 2021 to September 30, 2021 (both days inclusive) for The Notice of AGM is available on the Company's website www.empowerindia.in and
- is also available on NSDL link www.evoting.nsdl.com
- Any person, who acquires shares of the company and become the member of the company after Dispatch of Notice of AGM and holding shares as on cut- off date of September 03, 2021 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the member is already registered with NSDL for remote e-voting then they can use their existing user ID and password for casting their vote. Any grievances in respect of remote e-voting may be addressed to NSDL, Trade World, A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai - 400013 Phone No. 1800-1020-990 or write an email to evoting@nsdl.co.in
- In case of any queries, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800

By Order of the Board

Date: 08.09.2021

Place: Mumbai

Zulfegar Khan Managing Director DIN:00020477

Tyche Industries Limited (\*\*)

# H.No.C-21/A,Road No.9,Film Nagar,Jubilee Hills,Hyderabad Telangana, Hyderabad - 500096 **NOTICE OF 23<sup>rd</sup> ANNUAL GENERAL MEETING**

AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 23<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the members

of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.00 A.M through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules framed there under and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with General Circular Nos. Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 read with Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India and in continuation of the 'Green Initiative' undertaken by the Company issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") without physical presence of the members at a common venue.

In compliance with the said MCA Circulars read with the SEBI Circular dated 12<sup>th</sup> May, 2020 electronic copies of the Notice of the AGM along with Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2021 have been sent to all the members whose email id(s) are registered with the Company/RTA/Depository Participant(s) as on 3<sup>rd</sup> September, 2021. Please note that requirement of sending physical copies of the Notice of 23<sup>rd</sup> AGM along with Annual Report to the members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular/s. The Notice along with Annual Report is also available on the website of the Company at www.tvcheindustries.net and on the website of the Stock Exchange i.e., BSE limited at www.bseindia.com.

Members who are holding shares in the physical/electronic form and their email addresses are not registered with the Company/their respective Depository participants, are requested to register their email address at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along with self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz, Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company for receiving the Annual Report 2020-21 along with AGM Notice by email to cs@tycheindustries.net Member holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. The notice of the AGM contains the instructions regarding the manner in which the shareholders can cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of AGM and join the AGM through Video Conference/ Other Audio Visual Means ("VC/OAVM")

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 24,2021 to Thursday, September 30, 2021(both days inclusive) for the purpose of the 23rd Annual General Meeting. The Members holding shares either in physical form or in dematerialised form as on the cut-off date i.e. September 23rd, 2021, may cast their vote electronically on

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies

the Ordinary and Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting systems of CDSL. All the members are informed that: -1. The ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM will be

- transacted through voting by electronic means; 2. The remote e-voting shall commence on Monday, September 27, 2021 at 09.00
- 3. The remote e-voting shall end on Wednesday September 29, 2021 at 05:00 P.M;
- 4. The Company is availing the e-voting platform of CDSL for remote e-voting and e-voting during the AGM. So members can cast their vote only through the e-voting platform of CDSLi.e. www.evotingindia.com 5. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the
- AGM is September 23, 2021 and a person who is not a Member as on the cut-off date should treat this notice for information purposes only. 6. Person, who acquires shares of the Company and become Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares an eligible to vote
- can follow the process for generating the login ID and Password as provide in the Notice of the AGM. If such a person is already registered with CDSL for e-voting existing user ID and password can be used for casting vote; 7. Members may note that:-The remote e-voting module shall be disabled by the CDSL after the aforesaid
- date and time for voting and once the vote on a resolution is casted by the Member the Member shall not be allowed to change it subsequently. > The Members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM
- may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again: The facility for voting through electronic mode shall be made available at the
- a person whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut -off date only
- If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022-23058738 ) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). Members may also write to the Company Secretary at the email id:

cs@tycheindustries.net.

shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The Company has appointed Mrs. D Renuka, Company Secretary in Practice Hyderabad (Membership No.11963 and Certificate No.3460) as the scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting during AGM in a fair and transparent manner. The result declared, along with scrutinizer's report, shall be hosted at company's website and communicated to stock exchanges where the Company's shares are listed. For Tyche Industries Limited

Date: 07-09-2021 Satya Ranjan Jena Place: Hyderabad **Company Secretary** 





# Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(CIN - L65910MH1995PLC220793) Registered Office: 4th Floor, Tower A. Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W),

Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

**NOTICE NO. 66** 

**Record Date** September 13, 2021 **DIVIDEND DECLARATION** 

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of undernoted scheme of NIMF, with September 13, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on September 06, 2021 (₹ per unit)				
Nippon India Balanced Advantage Fund - IDCW Option		29.8355				
Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.1500	37.2519				
*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.						

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout,

and statutory levy, if any. The dividend payout will be to the extent of above mentioned dividend per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower. For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear

in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date. All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the

register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend. For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

**Authorised Signatory** 

(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

# SHIRPUR POWER PRIVATE LIMITED - IN LIQUIDATION

# e-AUCTION ADVERTISEMENT

Notice is hereby given by the undersigned to the public in general that the below mentioned assets owned by Shirpur Power Private Limited- in Liquidation ("SPPL"), is being sold in a slump sale 'via e-Auction under the terms and conditions specified below. The assets are being sold on "ASIS" WHERE IS WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS" as such sale is without any kind of warranties and indemnities. The under mentioned assets will be sold by online e-Auction through the portal https://www.mstcindia.co.in/content/Forthcoming e Auctions For All egions.aspx on Wednesday, 29th September, 2021 from 11:00 AM to 4:00 PM

Auction Date The e-auction will be held on Wednesday, 29th September, 2021 from 11:00 and Time AM to 4:00 PM. Each auction will have unlimited extension of "8 minutes" i.e. the end time of the e-Auction will be extended by 8 minutes each time if bid is made within the last 5 minutes before closure of auction.

Assets being S. No. Description sold in Slump Sale of Assets of Shirpur Power Private Limited - in Liquidation Slump Sale Thermal Power Plant 2x150 MW Basis Comprises a Coal handling unit, Boiler - Turbine - Generator system,

Ash Handling unit, Feed and Circulation water systems, Transmission system and other ancillary systems like water Treatment Plant, Coal weighing systems, Diesel generators etc. Further information on: www.sppl.decoderesolvency.com

Reserve Price (INR) Earnest Money Deposit (INR) Incremental Amount (INR) 3,87,05,445 3.87.05.44,500 Participating All interested buyers must adhere to the Process Memorandum. The document is accessible on www.sppl.decoderesolvency.com. All interested parties must

the Auction submit the Earnest Money Deposit (EMD) and fulfil the eligibility criteria.

Last date for submission 5:00 PM on Tuesday, September 28th, 2021

of EMD Inspection To schedule inspection, please write to liquidator.sppl@decoderesolvency.com of Assets as per the terms/conditions laid out in the Process Memorandum document. Since SPPL is undergoing Liquidation Proceedings under the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016, all interested bidders are advised to contact the undersigned

only by email, by writing to liquidator.sppl@decoderesolvency.com, no other modes of

communication would be entertained **Dushvant C Dave** Place: Mumbai Liquidator - Shirpur Power Private Limited Date: September 7, 2021 dushyant.dave@decoderesolvency.com IBBI Registration Number: IBBI/IPA-003/IP-N00061/2017-2018/10502

ADVANCE METERING TECHNOLOGY LIMITED Corporate Identity Number (CIN): L31401DL2011PLC271394 Registered Office: E-8/1, Near Geeta Bhawan Mandir, Malviya Nagar, New Delhi-110017. Corporate Office: 6th Floor, Plot No. 19 & 20, Sector - 142, Noida - 201304, U.P. Tel. No: 0120- 4531400, 401, Fax No: 0120-4531402 Email: corporate@pkrgroup.in, Website: www.pkrgroup.in

lotice of the 10th Annual General Meeting, Remote E-Voting Information and Book Closure Notice is hereby given that the 10th Annual General Meeting (AGM) of the Members of Advance Metering Technology Limited will be held on Thursday, 30th September, 2021 at 10:30 A.M. through video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out

view of the outbreak of COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide

General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 read with General Circular No. 17/2020 dated

3th April, 2020 and General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 ("MCA Circulars") permitted the holding of AGM through VC / OAVM, without the physical presence of the Members. In compliance with applicable provisions of Companies Act. 2013, and Rules framed there under ("Act") and the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company is being held through VC /OAVM. n accordance to the provisions of the MCA Circulars and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79 dated 12th May 2020 issued by the Securities and Exchange Board of India, the Notice of

Members whose email addresses are registered with the Company/ Depository Participants). The Notice of AGM and Annual Report for FY 2020-21 will be available on the website of the Company it www.pkrgroup.in, website of stock exchange (BSE Limited) - www.bseindia.com and the of Central Depository Securities Limited ("CDSL")- www.evotingindia.com n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the

SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members, facility to cast their votes

AGM and Annual Report for the financial year 2020-21 has been sent only by electronic mode to those

electronically through Remote E-voting and E-voting during the AGM in respect of all the businesses to be transacted at the AGM. The Company has engaged services of CDSL for providing E-voting platform. The detailed procedure to cast vote using e-voting system of CDSL has been described in he Notice of AGM. All the Members are informed that (a) the business set out in the Notice calling the AGM may be transacted through voting by electronic means only (b) Remote E-voting facility shall commence from Monday, 27th September, 2021 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 29th September, 2021 at 5.00 p.m. Remote E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the Remote e-voting module shall be disabled by CDSL upon expiry of aforesaid period. (c) Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of the Member / beneficial owner as on the cut-off date i.e. 23rd September 2021. (d) Any person who becomes a Member of the

Company after dispatch of this Notice and holding shares as on the cut-off date i.e 23rd September 2021, may obtain the User ID and password for Remote E-voting by sending a request at helpdesk.evoting@cdsl.com (e) Members who have cast their vote by Remote E-voting may participate n AGM but shall not be entitled to cast vote again through E-voting during the AGM. Members participating in AGM and had not cast their vote through Remote E-voting can cast their vote through E-voting during the AGM. (f) The facility for voting through E-voting system shall be available at the AGM and the members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the AGM through e-voting system.(g) those Members holding shares in physical form, whose email addresses are not registered with the Company, may register their email address by sending, scanned copy of a signed request letter mentioning name, folio number and complete address, self attested scanned copy of the PAN card: and self attested scanned copy of any document (such as AADHAR card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company, by email to corporate@pkrgroup.in. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant. (h) the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from 24th September

n case of any query or grievance pertaining to e-voting procedure, members may refer the Frequently Asked Questions for members available at www.evotingindia.com or can also mail their queries to CDSL by sending email to helpdesk.evoting@cdslindia.com or may contact Ms. Aakansha Sharma, Company Secretary, telephone no. 0120-4531400 or email to aakansha.sharma@pkrgroup.in. For and on behalf of the Board

Advance Metering Technology Limited Date: 07.09.2021

Aakansha Sharma Company Secretary



**B. L. KASHYAP AND SONS LIMITED** 

(CIN: L74899DL1989PLC036148) Regd. Off.: 409, 4th Floor, DLF Tower-A, Jasola, New Delhi - 110025 **Ph:** 011-40500300, 011-43058345, **fax:** 011-40500333

Email: info@blkashyap.com; Website: www.blkashyap.com

NOTICE OF THE 32nd ANNUAL GENERAL MEETING. **BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING** NOTICE is hereby given that 32<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of "the Company" will

be held on Thursday, September 30th, 2021 at 11:00 a.m. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility to transact the Ordinary and Special Business as given in the Notice of AGM. The Notice of AGM and Annual Report 2020-21 has been sent only in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant(s). The dispatch of Notice of AGM and Annual Report through e-mails has been completed on Monday, September 06th, 2021. Notice of AGM and Annual Report 2020-21 are also available on the website of the Company at www.blkashyap.com, website of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and also available on the website of Link Intime India Pvt. Ltd. (LIIPL) at instavote.linkintime.co.in.

Members holding shares either in physical form or dematerialised form, as on the cutoff date i.e. September 23rd, 2021 may cast their vote electronically on the business set forth in the Notice of AGM through e-voting systems of LIIPL (remote e-voting). All the members are hereby informed that:

a) The business as set forth in the Notice of AGM may be transacted through voting

by electronic means. The remote e-voting shall commence on Sunday, 26th September, 2021 at 9:00 a.m. and ends on Wednesday, 29th September, 2021 at 5:00 p.m.

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or voting at the AGM is Thursday, 23rd September 2021.

The remote e-voting module shall be disabled by LIIPL for voting after 5:00 p.m. on 29th September, 2021. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend AGM but shall not be entitled to cast their vote again. Only those persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off

date shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. g) A person, who acquire share and become the shareholder of the Company after dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e. 23rd September,

2021 may obtain the login id and password by follow the same instructions as mentioned in the Notice of AGM for Remote e-Voting. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021

(both days inclusive) for the purpose of 32<sup>nd</sup> Annual General Meeting. The procedure of e-voting is available in the Notice of AGM sent to the members. In case shareholders/ members have any gueries regarding e-voting, they may refer the

Frequently Asked Questions ('FAQs') and Insta Vote e-Voting manual available at https://

/instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to

enotices@linkintime.co.in or contact on:- Tel: 022-49186000 or may contact Mr. Pushpak Kumar, GM Corporate Affairs & Company Secretary at pushpak@blkashyap.com or at Contact No. 011-40500300. The result of the remote e-voting / e-voting at AGM shall be declared on or before 2<sup>nd</sup> October, 2021. The result declared, along with the Scrutinizer's Report, shall be displayed at the Registered Office of the Company and also be placed on the Company's website

and on the website of LIIPL and be communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed. For B.L. KASHYAP AND SONS LIMITED

Place: New Delhi GM CORPORATE AFFAIRS & Date: 07th September, 2021

COMPANY SECRETARY WE BUILD YOUR WORLD

PUSHPAK KUMAR

# 'एपीएमसी'ला ५०५ एकर जागाही अपूरी



नवी मुंबई, दि. ७, (प्रतिनिधी) : मुंबईत जागा अपुरी पडल्याने ९० च्या दशकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवी मुंबईत १७५ एकर जागेवर स्थलांतर झाले. मात्र आता ही जागाही बाजारासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे नव्या जागेत स्थलांतराची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी एक हजार एकर जागेची गरज भासणार असून उरण परिसरात याची चाचपणी सुरू असल्याचे समजते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील

सर्वात मोठी आहे सद्य:स्थितीत एपीएमसीत स्वतंत्र अशी वाहनतळ व्यवस्था नाही, ट्रक टर्मिनच्या जागेवर सिडको गृहनिर्माण करीत आहे. त्यामूळे बाजार समितीला समस्या निर्माण होत आहेत. मुंबईतून नवी मुंबईत बाजार समिती स्थलांतर सूरू झाल्यानंतर १९८२ मध्ये कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली. तर सन ११९० मध्ये एपीएमसी प्रशासनाने ठेकेदार पद्धतीने भाजीपाला व फळ बाजार समितीची उभारणी केली होती. बाजार समिती सुरू झाल्यानंतर एपीएम सीत शेतमालाची आवक आता ७० ते ८० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे जागा अपुरी पडत आहे. पुढील ४० ते ५०वर्षांची गरज पाहिली तर आहे ही जागा तोकडी पडणार आहे. त्यामुळे एपीएमसीसाठी एक हजार एकर जागेची गरज आह. न्हावा-शेवा सी लिंकने मुंबई, नवी मुंबई आणि उरण हे भविष्यात महामुंबई निर्माण होणार आहे. त्यामळे उरण परिसरातील नवीन टाऊन सिटीमध्ये तेवढी जागा उपलब्ध होत असले तर त्या ठिकाणी स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबत आद्याप हा अधिकृत ठराव

चर्चा आहे. कांदा-बटाटा पनर्विकास अंतिम

झाला नसून बाजार

आवारात केवळ तशी

टप्प्यात एपीएमसी बाजार समिती इतर ठिकाणी स्थलांतर होणार अशी चर्चा सूरूअसली तरी सध्या कांदा-बटाटा बाजार समितीचा पुनर्विकास हा होणार आहे. या बाजाराचे बांधा आणि वापरा तत्त्वावर पुनर्विकास होईल अशी शक्यता आहे. सध्याची बाजार समितीची व्याप्ती वाढली आहे. सुरुवातीला जी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती ती आता अपूरी पडत आहे. बाजार स्थलांतराबाबत अद्याप शासन स्तरावर अधिकृतपणे जाहीर झाले नाही. मात्र भविष्याची व्याप्ती पाहता १ हजार एकर जागेची आवश्यकता आहे.

# रोज वाचा

PUBLIC NOTICE Mr. Chinoo C. Vaswani 905/906 Bldg No. 17 the member of Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. 14 Co Operative Housing Society Ltd., Shree Swami Samartha Nagar andheri (West), Mumbai - 400053 with respect to Flat No.905 in Building No. 17 vide Share Certificate No. 114 Bearing Distinctive no. 566 to 570. 2. Flat No. 906 in bld no.17 vide Share Certificate No. 115

Bearing Distinctive No. 571 to 575. MR. Chinoo C. Vaswani on 02/05/2008 intestate ide 2 Release deeds dated 23/08/2021 his wife, Mrs. Kavita Chinon Vaswani And his Two Daughter's Mrs. Sangita Sanju Thavawala and Mrs. Devika Srinivas Lakkavajjawala have eleased and relinquished their rights and interest in favour of Mr. Jagdish Chiman Vaswani. Mr Jagdish Chiman Vaswani ha made an application for membership to the Society with respec to the shares of the deceased. The society hereby invites claim: or objections from the heir or heirs or other Claimants/objectors r objectors to the transfer of the said shares and interest of the eceased member in the capital/property of the society within a period of fifteen (15) days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her their /claims/objections for transfer of shares and interest of the deceased members in the capital /property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the canital/property of the society in such nanner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the society for transfer o shares and interest of deceased members in the capital/property shall be dealt with in the manner Provided under the bye - law of the society. A copy of the registered bye-laws of the society i vailable for inspection by the claimants/objectors, in the office o the society with the Secretary of the society between 11.00 AM to 5.00 PM from the date of publication of the notice till the date o expiry of its period.

For and on hehalf of Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East - Unit No. 14 Co-operative Housing Society Ltd.

Hon. Chairman

### MALLIKA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Regn. No. BOM/HSH/1109 OF 1966) Plot No. 62-63, R. B. Mehta Road, Ghatkopar (East), Mumbai – 400 077.

Public Notice LATE MRS. SURBHI CHANDRAKANT SHETH, owner of 100% Share in Flat No. 504 in the

MALLIKA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at Plot No.62-63, R.B. Mehta Road,

Ghatkopar (East), Mumbai -400 077, died on 10.04.2021 without making any nomination. Her legal héir **MR**. **GAURAV CHANDRAKANT** 

SHETH has applied for membership of the society and property right in the said Flat No. 504 and Share Certificate No. 19 for 5 shares of Rs.50/each bearing distinctive numbers from 91 to 95 [both inclusive]. The society

hereby invites claims/ objections from the heirs for transfer of shares & interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice with all necessary documents & proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society. A

copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the Hon. Secretary between 9 a.m. to 10 a.m. till the expiry of notice period.

For MALLIKA Co-operative **Housing Society Ltd.** Sd/-

Hon. Secretary

# जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की. आमचे अशिल श्री. समीर एच. गांधी व श्रीमती मोनिका एस. गांधी हे निवासी मालमत्ता अर्थात फ्लॅट क्र.ए-१००४. एलिट. लेकशोअर ग्रीन्स, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०३ (सदर फ्लॅट) या जागेचे संयक्त मालक आहेत.

आमच्या अशिलांनी असे प्रस्तुत केले आहे की. त्यांच्याकडन लोधा हाय-राईझ बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि श्री. समीर एच. गांधी व श्रीमती मोनिका एस. गांधी यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०२.०६.२०१४ रोजीचा मुळ करारनामा हरवला /गहाळ झाला आहे. याबाबत संदर्भ क्र.८०२/२०२१ अंतर्गत दिनांक २३.0५.२0२१ रोजी स्थानिक पोलीस ठाणे येथे पोलीस तक्रार नोंद करण्यात आली आहे. जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसूचीत नमुद फ्लॅट मालमत्ता किंवा भागावर विक्री, अदलाबदल, वारसाहक्क, कायदेशीर हक्क. जप्ती. लिस पेन्डन्स, तारण, भागीदारी, कोणतेही इतर हुकूमनामा, कायद्याच्या न्यायालय, -न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणाद्वारे पारित आदेश किंवा प्रदानता किंवा लवाद किंवा ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सर्व पृष्ठ्यर्थ सत्य दस्तावेज व आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता **श्रीमती हेतल आर**. चोथानी-वकील, उच्च न्यायालय, दी लिगल सोल्युशन्झ+, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे कळवावे. अन्यथा असे दावे किंवा आक्षेप असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मृक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुरू करतील.

दी लिगल सोल्युशन्झ+करिता सही/ हेतल आर. चोथानी वकील/भागीदार दिनांक: 0७. ०९. २०२१ ठिकाण: मंबई

फिस्चर केमिक लिमिटेड

सीआयएन:एल२४२३१एमएच१९९३पीएलसी२८८३७१ नोंदणीकृत कार्यालय:१०४, १ला मजला, रघुलीला मेघा मॉल, पोईसर आगाराच्या मागे, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दूर.:८६५५५५०२०९, ई-मेल: fischerchemicltd@gmail.com, वेबसाईट: www.fischerchemic.com

२८वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचन येथे सूचना देण्यात येत आहे की, फिस्चर केमिक लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी** स.११.००वा. क्रिश कॉटेज, सी १०१/२०१, मानस इमारत, सेन्ट लॉरेन्स हायस्कुलजवळ, देवीदास लेन, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ येथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा सहका मंत्रालय, भारत शासन व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक व मार्गदर्शनानुसार होणार आहे. एजीएमची सुचना, वार्षिक अहवाल आणि २०२०-२०२१ करिता उपस्थिती पावती ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारकांन विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावेत. वास्तविक भागधारन असणारे भागधारकांनी त्यांचे ई-मेल व बँक खाते तपशील निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी. ॲडॉर्डर कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि. यांच्याकडे http://www.adroitcorporate.com/EmailReg.php वर क्लिक करून आणि त्यातील प्रक्रियेचे पालन करून नोंद करावेत. याबाबत काही प्रश्न असल्यार सदस्यांनी sandeeps@adroitcorporate.com वर ई-मेल करावा किंवा ०२२-४२२७०४२३ वर संपर्क करावा.

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसा वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवले जाईल. दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ रोजी होणाऱ्या कंपनीच्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांचे मत देण्यास सदस्यांच्या पात्रता निश्चितीसाठी कंपनीने २३ सप्टेंबर, २०२१ ही तारीख नोंद दिनांक केली आहे. रिमोट ई-वोटिंग २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समार होईल. २८वी एजीएम सचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता कंपनीचे वार्षिक अहवाल कंपनीच्य www.fischerchemic.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फिस्चर केमिक लिमिटेडकरित

श्री. वेदांत भट्ट दिनांक: ०७.०९.२०२१ ठिकाण : मुंबई कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

### रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७ **नोंदणीकृत कार्यालय:** ४१०/४११, खटाव हाऊस, मोगललेन, माहिम (प.), मुंबई–४०० ०१६ दुरः:०७९-४०२०९२००-९, ई-मेलःsecretarial@refnol.com वेबसाईट:www.refnol.com

### सूचना

ग्रद्वारे नोटीस दिली गेली आहे की, **रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेड**ची ४०वी वार्षिक सर्वसाधार समा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषया विमर्ष करण्याकरित

संप्रेषण आणि सभेची नोटीस www.refnol.com कंपनीच्या वेबसाइटवर आणि बीएसई लिमिटेडच www.bseindia.com वेबसाइटवर आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखीत उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२०–२०२१ च्या वार्षिक अहवालासह एजीएमच्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक ाती ईमेलद्वारे पाठविल्या गेल्या आहेत, ज्यांचे ई–मेल ८ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनी/डिपॉझिटर्र र्टिसिपन्टकडे नोंद्रणीकत आहेत. एजीएमच्या नोटिसात टीपमध्ये प्रदान केलेल्या ईमेलच्या नोंद्रणीसाठीच्य प्रक्रियेचा संदर्भ घ्यावा अशी विनंती सदस्यांना केली जाते. व्याचे लक्ष वेधण्यात येत आहे की:-

- कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि त्यानुसार वेळोवेळी सुधारित केल्यानुसार संबंधित नियम आणि सेबी (अधिसूचनांमध्ये नमूद केलेले दायित्व व प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीर डिपॉॉझिटरी लिमिटेंड (एनएसडीएल) द्वारे पुरविल्या जाणाऱ्या रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टमद्व विमर्ष केले जाईल तसेच एजीएमचे आयोजन देखील इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जाऊ शकते.
- रिमोट ई-मतदान २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि आणि २९ सप्टेंबर, २०२ रोजी सायं.५.००वा. संपेल, त्यानंतर रिमोट ई-मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही
- कट ऑफ तारीख (रेकॉर्ड डेट) अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी, प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य फक्त एजीएमच्या सूचनेत सर्व व्यवसायांव इलेक्टॉनिक पद्धतीने मत देण्यास पात्र असतील.
- नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स ताब्यात घेऊन कंपनीचे सदस्य झालेली कोणतीही व्यक्ती. कट ऑप तारखेला शेअर्स ठेवून evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून आपला लॉगिन आयडी व पासवर्ड मिळवू शकतो.
- इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा एजीएम दरम्यान उपलब्ध असेल (ई-मतदान). एजीए अगोदर रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सभासद व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये हजर राह शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही आणि ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच नोंदीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवले गेले असेल त्य
- व्यक्तीस एजीएमवर रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंग सुविधा मिळण्याचा हक्क असेल. ज्या सदस्यांना एजीएमपुर्वी किंवा दरम्यान सहाय्यता पाहिजे असेल ते व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक मतदानासाठी एनएसडीएलशी १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० वर संपर्क साधू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शकतात.

स्तक बंद करणे:

- कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५ चे नियम ४२ नुसार ४०व्या एजीएमनिमित्त २४ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील. सदस्यांना त्यांचे सर्व पत्रव्यवहार रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट-मे. लिंक इनटाइम इंडिया प्रा
- लिमिटेड (प्रशासन कार्यालय), ५वा मजला, ५०६ ते ५०८, अमरनाथ बिझिनेस सेंटर-१ (एबीसी-१), गाळा बिझिनेस सेंटरच्या बाजुला, सेंट झेव्हिअर्स कॉलेज कॉर्नरच्या जवळ, सी.जी. रोड एलिसब्रिज, अहमदाबाद-३८०००६ (संपर्क क्रमांक:०७९-२६४६५१७९) (ईमेल ahmedabad@linkintime.co.in) वर कळवू शकता.

रेफनॉल रेझिन्स अँड केमिकल्स लिमिटेडकरित सही/

कंपनी सचिव

<del>डे</del>काणः मुंबई दिनांकः ०८.०९.२०२१



# प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड

मि सीआयएन:एल १९९९एमएच१९८३पीएलसी०८६८४० नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स (पुर्व), मुंबई-४००००२. दूर.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com

३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **प्रिया इंटरनॅशनल लिमिटेड**ची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार मप्टेंबर २०२१ रोजी म १० ३०वा मिटीलाईट मिनेमा बँक्वेटम हॉल ॲशफोर्ड चेंबर्म 🗴 🛣 नेडी जमर्शेदजी रोड, माहिम, मुंबई-४०००१६ येथे ३८व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

सेबी (एलओडीआर) चे नियम ३६(१)(ब) व (क) नुसार विहित करण्यात आले आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३६ नसार सर्व दस्तावेज वैशिष्ट्ये समाविष्ट अहवालाची वास्तविक प्रत ज्या . गागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना पाठविले जाईल आणि ज्या भागधारकांना संपूर्ण वार्षिक अहवालाची स्तिविक प्रत हवी आहे त्यांनी विनंती केल्यास मिळु शकेल. भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र.५ मे, २०२०, दिनोंक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि अन्य इतर लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ च्या तरतुदीनुसार कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीत पोस्टल किंवा कुरियर सेवेमार्फत दस्तावेज पाठविणे शक्य नाही आणि सन २०२१ दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) संचालनास सचिबद्ध संस्थांना शिथीलता देण्यात आली आहे. कपया नोंट घ्यावी की. एमीमए व मेबी परिपत्रकानमार एजीएम मचना आणि विनीय वर्ष २०२०-२१ करिता ार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारेकडे नोंद आहेत त्यांना विहित कालमर्यादेर पाठविले जातील. वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एकत्रित सदर एजीएम घेण्याची सूचन कंपनीच्या <u>www.priyagroup.com,</u> स्टॉक एक्सचेंजच्या एमएसईआय लिमिटेडच्या www.msei.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक त्यांचे ठेवीदारकडे त्यांच्या ठेवीदार सहभागीदारामार्फत नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारण थमणाऱ्या महस्यांना त्यांचे ई-प्रेल व प्रोबाईल कपांक कंपनीचे निबंधक व भूगाइस्तांत्रण प्रतिनिधी गशेअर सर्विसेस प्रा.लि. (आरटीए) यांच्याकडे सादर करावेत.

पुस्तक बंद करणे कंपनी कायटा २०१३ च्या कल्प ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनी (त्यतस्थापन व प्रशासन

अधिनियम २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक । भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जातील.

ई-वोटिंगची माहिती

सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, पर्यायी कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५ अन्वयं कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने त्यांच्या सर्व सदस्यांना सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्याची सुविधा दिलेली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयांवर विद्युत मतदान प्रणालीने

- रिमोट ई-बोटिंग कालावधी: सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल.
- वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विद्युत स्वरुपाने मतदानास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक: गुरुवार २३ सप्टेंबर, २०२१.
- जर एखादी व्यक्ती सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात ुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा raieshm@bigshareonline.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तुम्ही रिमोट ई-बोटिंकरिता एनएसडीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड पर्याय वापरून तुमचे पासवर्ड पुन्हा रिसेट करा किंवा खालील टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर एनएसडीएलकडे संपर्क करावा.
- अ. बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. ब. एजीएममध्ये बॅलेट पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-
- वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहन बॅलेट पेपरने मत देण्याच क. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
- ड. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेली लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत मत देण्याचा अधिकार असेल
- कंपनीची वेबसाईट आणि सभेची सूचना जेथे प्रसिद्ध केले जाईल त्या एजन्सीची वेबसाईट पुढीलप्रमाप www.priyagroup.com a www.evoting.nsdl.com. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता तक्रारींचे निवारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पद, पत्ता, ई-मेल व

दरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे श्री. <mark>पी.व्ही. हरिहरन</mark>, पुर्णवेळ संचालक

सदस्यांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी:

पत्ता: ४था मजला, किमतराय इमारत, ७७/७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२.

ई-मेल: cs@priyagroup.com, दूर.:०२२-४२२०३१००.

दिनांक: 0७.0९.२0२१

प्रिया इंटरनॅशनल लिमिटेडकरित पी.व्ही. हरिहरन पूर्णवेळ संचालव डीआयएन:०३१९६९७५



## प्रिया लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८६पीएलसी०४०७१३ नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, किमतराय इमारत, ७७-७९, महर्षी कर्वे मार्ग, मरीन लाईन्स (पुर्व),

मुंबई-४००००२. द्र.क्र.:०२२-४२२०३१००, फॅक्स:०२२-४२२०३१९७, ई-मेल:cs@priyagroup.com, वेबसाईट:www.priyagroup.com ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंगची माहितीची सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, **प्रिया लिमिटेड**ची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर २०२९ रोजी स.११.००वा. सिटीलाईट सिनेमा बँक्वेटस् हॉल, ॲशफोर्ड चेंबर्स, ४था मजला, लेंडी जमशेदर्जी ोड, माहिम, मुंबई-४०००१६ येथे ३४ल्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे सेबी (एलओडीआर) चे नियम ३६(१)(ब) व (क) नुसार विहित करण्यात आले आहे की, कंपनी कायद २०१३ च्या कलम १३६ नुसार सर्वे दस्तावेज वैशिष्ट्ये समाविष्ट अहवालाची वास्तविक प्रत ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना पाठविले जाईल आणि ज्या भागधारकांना संपुर्ण वार्षिक अहवालाची गस्तविक प्रत हवी आहे त्यांनी विनंती केल्यास मिळू शकेल. भारत शासन, सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक क्र.५ मे, २०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि अन्य इतर लागू तरतुदी आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ च्या तरतुदीनुसार कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या स्थितीत पोस्टल किंवा कुरियर सेवेमार्फत दस्तावेज पाठविणे शक्य नाही आणि सन २०२१ रम्यान वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) संचालनास सुचिबद्ध संस्थांना शिथीलता देण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, एमीसए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता . गर्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विहित कालमर्यादेत गठविले जातील, विनीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालामह एकत्रित मटा एजीएम घेण्याची मचना . पनीच्या <u>www.priyagroup.com,</u> स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई लिमिटेडच्या vww.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

डेमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई–मेल व मोबाईल क्रमांक ऱ्यांचे ठेवीदारकडे त्यांच्या ठेवीदार सहभागीदारामार्फत नोंद करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारण असणाऱ्या सदस्यांना त्यांचे ई-मेल व मोबाईल क्रमांक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बेगशेअर सर्विसेस प्रा.लि. (आरटीए) यांच्याकडे सादर करावेत. पुस्तक बंद करणे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम २०१४ चे नियम १० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) ग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार सूचना देण्यात येते की, वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक । भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जातील.

ई-वोटिंगची माहिती

सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्प्लोजर रिवावरामेंट्स) रेग्यूलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०९४ च्या नियम २०, पर्यायी कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०९५ अन्वये कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या विद्युत मतदान प्रणालीने त्यांच्या सर्व सदस्यांना सदर सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) मत देण्याची सुविधा दिलेली आहे.

- टीप: . वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयांवर विद्युत मतदान प्रणालीने
- . रिमोट ई-वोटिंग कालावधी: सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि बधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं,५,००वा, समाप्त होईल
- वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विद्युत स्वरुपाने मतदानास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक: गुरुवार
- . जर एखादी व्यक्ती सभेची सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद दिनांक अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी evoting@nsdl.co.in किंवा rajeshm@bigshareonline.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर तुम्ही रिमोट ई-वोटिंकरिता एनएसडीएलसह योपुर्वीच नोंद असल्यास तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. जर तुम्ही पासवर्ड विसरला असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com वर उपलब्ध फॉरगॉट युजर डिटेल्स/पासवर्ड किंवा फिजीकल युजर रिसेट पासवर्ड पर्याय वापरून तुमचे पासवर्ड पुन्हा रिसेट करा किंवा खालील टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर एनएसडीएलकडे संपर्क करावा.
- सदस्यांनी खालील गोष्टींची नोंद घ्यावी: अ. बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. ब. एजीएममध्ये बॅलेट पेपरमार्फत मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एँजीएममध्ये उपस्थित राहून बॅलेट पेपरने मत देण्याच
- क.रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास सभेत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल.
- ड. नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेली लाभार्थी मालकांच्या नोंद पस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत पत देण्याचा अधिकार असेल.
- कंपनीची वेबसाईट आणि सभेची सूचना जेथे प्रसिद्ध केले जाईल त्या एजन्सीची वेबसाईट पुढीलप्रमाणे www.priyagroup.com व www.evoting.nsdl.com. विद्युत स्वरुपाने मतदानाकरिता तक्रारींचे निवारण करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पद, पता, ई–मेल व

दुरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे

श्रीमती राजेश्री चौगुले, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ात्ता: ४था मजला, किमतराय इमारत, ७७/७९, महर्षी कर्वे मार्ग,

मरीन लाईन्स (पूर्व), मुंबई-४००००२.

ई-मेल: cs@priyagroup.com, दूर.:०२२-४२२०३१००.

प्रिया लिमिटेडकरित

राजेश्री चौगुले ठिकाण : मुंबई दिनांक: 0७.0९.२०२१ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



# SHREE PRECOATED STEELS LIMITED

Registered Office: 1, Ground Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400053 CIN: L70109MH2007PLC174206 Tel: +91-7208182677 Email: spsl.investors@gmail.com. Website: www.spsl.com NOTICE OF 13th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the 13th Annual General Meeting ("the AGM") of Shree Precoated Steels Ltd. will be held on Wednesday, 29th September, 2021 at 3.30 p.m. (IST), through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVW) facility to transact the business as set out in the AGM Notice. In compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('the MCA Circulars'') and by the Securities and Exchange Board of India ('the SEBI Circulars') and the Mod disclared and the Securities and Exchange Board of Initial (1962) and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI (LODR) Regulations, 2015'), Companies are allowed to hold AGM through VC/OAVM, ithout the physical presence of the members at a common venue.

- In compliance with the MCA & SEBI Circulars, the requirement of sending the physical copy of AGM Notice and Annual Report to members has been dispensed with and hence, the Annual Report 2020-21 including the AGM Notice, Financial Statements (along with Board's Report. Auditor's Reports and other documents required to be attached therewith), have been sent only through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Registrar & Transfer Agent ("RTA") or the respective Depository Participants ("DPs"). Members may note that the AGM Notice and the Annual Report 2020-21 is also available on the Company's website at www.spsl.com/annual-report.php, websites of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com respectively, and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.
- The Company has engaged the services of NSDL as the authorized agency for conducting of the AGM through VC/OAVM facility and for providing electronic voting "e-voting") facility to its members, to exercise their votes through the remote e-voting and e-voting at the AGM.
- The Board has appointed Mr. Haresh Sanghvi, Practicing Company Secretary (COP No. 3675) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner
- In terms of the MCA Circulars, since the physical attendance of the members has been dispensed with, there is no requirement of appointment of proxies. Accordingly, the facility of appointment of proxies by the members under Section 105 of the Act, will not be available for the AGM.
- The business as set forth in the AGM Notice may be transacted through remote e-voting or e-voting at the AGM.

The members are hereby informed that:

- ) Date of dispatch of the Annual Report 2020-21 along with the AGM Notice through e-mail 6th September, 2021
- ) Cut-off Date for determining the eligibility of members for the purpose of voting through remote e-voting, for participation in the AGM through VC/OAVM facility and e-voting during the AGM:
- Book Closure: From 24th September, 2021 to 29th September, 2021 (both days inclusive)
- d) Time & Date of commencement of remote evoting: 9:00 a.m. (IST) on 26th September, 2021, Time & Date of end of remote e-voting: 5:00 p.m. (IST) on 28th September, 2021. Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on 28th September, 2021.
- Link for E-Voting: www.evoting.nsdl.com
- Electronic Voting Event Number (EVEN): 118048
- The members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Once the vote is cast, the member shall not be allowed to change it subsequently. Only those members, who will be present in the AGM through VCJOAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting at the AGM.
- A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the Depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through e-voting facility. Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company afte
- dispatch of the AGM Notice and holds shares as on the Cut-off Date I.e. 23RD September may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in. However if such person is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and Password for casting his/her vote. A person who is not a member as on the Cut-off Date should treat this Notice of the AGM for information purpose only
- Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The Instructions for joining the AGM are provided in the AGM Notice. Members attending through VC/OAVM facility. shall be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Act.
- In case of any queries, members may:
- Refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and a-voting user manual for Shareholders available at the Help/FAQ's section of www.evoting.nsdl.com
- Call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or Contact Mr. Amit Vishal, Senior Manager or Ms. Pallavi Mhatre, Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 at the designated e-mail ID: evoting@nsdl.co.in or at telephone nos.: 1800 1020 990 and 1800 224 430.

Members who need assistance before or during the AGM, can also contact them on the

Procedure for registration of e-mail address and bank details by shareholders:

The Members of the Company holding Equity Shares of the Company may register their e-mail address (Temporary Registration for Demat shareholders) and bank details (For Physical Shareholders) with Link Intime India Pvt Ltd by clicking the link: https://linkintime.co.in/emailreg/ <u>email register.html</u> in their web site <u>www.linkintime.co.in</u> at the Investor Services tab and follow the registration process as guided therein. On submission of the details an OTP will be follow the registration process as guided therein. On submission of the details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification.

It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participan (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in

For Shree Precoated Steels Limited Harsh L. Mehta

# जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. शंकर मनमाथ बाग यांचे १७.०७.२०२१ रोजी निधन झाले आणि ते निवासी खोली क्र.३०, ३रा मजला, क्षेत्रफळ सुमारे ९.४८ चौ.मी. कार्पेट क्षेत्र, इमारत क्र.६, गोयंका चेंबर्स, खंडेराव वाडी, दादी सेठ अग्यारी लेन, काळाबादेवी रोड, मुंबई-४००००२, प्लॉट सीएस क्र.१/१७०३, भुलेश्वर विभाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मासिक भाडेकरू होते, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती तापसी शंकर बाग व (२) श्रीमती सुनिता सुभाष बाग (यापुढे सदर व्यक्ती) हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर कोणत्याही स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात इमारतीच्या जमीन मालक श्रीमती आशादेवी रमेश गोयंका यांच्याकडे खालील स्वाक्षरीकर्ता श्री. विकास मेहता, पत्ता: ११वा मजला, मेहता महल, मॅथ्यु रोड, ऑपेरा हाऊस, चर्नी रोड (पुर्व), मुंबई-४००००४ येथे सदर सूचना प्रकाशनापासन १४ दिवसांत कळवावे. अन्यथा सदर जागेचे मासिक वहिवाट सदर व्यक्तींच्या नावे हस्तांतर केले जाईल किंवा सदर व्यक्तींचे वारसदारांच्या नावे अशा कोणत्याही दाव्यांच्या संदर्भाशिवाय हस्तांतर केले जातील आणि दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ठिकाण: मुबंई दिनांक: ०८.०९.२०२१ (विकास मेहता)

# Mastek • मास्टेक लिमिटेड

सीआयएन:एल७४१४०जीजे१९८२पीएलसी००५२१५ नोंदणीकृत कार्यालयः ८०४/८०५, प्रेसिडेन्ट हाऊस, सी.एन. विद्यालयासमोर, अंबावाडी सर्कलजवळ, अंबावाडी, अहमदाबाद-३८०००६, गुजरात. दूर.:९१-७९-२६५६४३३७, वेबसाईट:www.mastek.com,

ई-मेल:investor\_grievances@mastek.com व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची माहिती आणि अंतिम लाभांश देण्याची व करसंबंधी माहितीची सूचना

) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना:

येथे सूचना देण्यात येत आहे की, मास्टेक लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत कंपनीच्या ३९व्या एजीएम घेण्याच्या दिनांक १९ जुलै, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कोविड-१९ प्रादुर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दि.८ एप्रिल, २०२०, दि.१३ एप्रिल, २०२०, दि.५ मे, २०२० व दि.१३ जानेवारी, २०२१ तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० सहवाचिता दिनांक १५ जानेवारी, २०२१ (यापुढे संयुक्तपणे परिपत्रके) नुसार कंपन्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सन २०२०-२१ करिता सर्वसाधारण सभा घेण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणून कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएम सूचना व वार्षिक अहवालाचे वितरण:

वरील परिपत्रक पुर्ततेनुसार कंपनीचे वित्तीय वर्ष २०२०-२०२१ करिता वार्षिक अहवाल तसेच ३९व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी नामे केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) किंवा त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात ६ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविले जातील. वार्षिक अहवाल व ३९व्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.mastek.com वेबसाईटवर उपलब्ध होईल आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध

. ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

ज्या सदस्यांनी अद्यापी त्यांचे ई-मेल कंपनी आरटीए आणि त्यांचे डीपीकडे नोंद/अद्यायावत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल वार्षिक अहवाल, एजीएम सूचना तसेच रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइन परिचयपत्र प्राप्त करण्याच्या उद्देशाकरिता नोंद करावेत, याकरिता त्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक, डीपीआयडी-सीएलआयडी, स्व:साक्षांकीत पॅनकार्ड/ आधार/पारपत्र/वाहन परवानाची स्कॅन प्रत यासह त्यांची विनंती investor\_grievances@mastek.com किंवा einward.ris@kfintech.com वर पाठवावी.

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता माहिती:

कायद्याच्या कलम १०८ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) च्या नियम २०, भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण-२, सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स (सुधारितप्रमाणे) च्या नियम ४४ नुसार सदस्यांना विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-बोटिंग) विद्युत स्वरुपात ३९व्या एजीएच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी स्विधा दिली जाईल. कंपनीने रिमोट ई-वोटिंग स्विधेकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी खालीलप्रमाणे:

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. भाप्रवे रिमोट ई-वोटिंग प्रारंभ रिमोट ई-वोटिंग समाप्ती सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे नंतर रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल.

३९व्या एजीएममध्ये मतदान आणि रिमोट ई-वोटिंगने मतदानास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ आहे. ज्या व्यक्तीचे नाव नोंद दिनांक शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहे, त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएममध्ये मतदानाचा अधिकार असेल. रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देतील त्यांना ३९व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

काही प्रश्न असल्यास तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाऊनलोड सेक्शवर उपलब्ध भागधारकांकरिताचे ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्कन्टली आस्क्ड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.१८००-१०२-०९९०/ १८००-२२४-४३० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत तक्रारींकरिता सदस्यांनी श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक किंवा श्री. सागर घोसाळकर, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in वर कळवावे.

पस्तक बंद करणे: कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दींच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम १० नुसार सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, एजीएम निमित्त आणि अंतिम लाभांश देण्यास सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

६. लाभांशाची अदायगी:

सदस्यांनी नोंद घ्यावी की, २८ एप्रिल, २०२१ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.५/-प्रत्येकीचे दर्शनी मुल्याचे रु.९/- प्रती समभागांचे अंतिम लाभांश देण्यास मान्यता व शिफारस केली जे ३९व्या आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. सदस्यांकडून अंतिम लाभांश मान्य झाल्यास ज्या सदस्यांची नावे २४ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी किंवा त्यापुर्वी दिले जाईल. अंतिम लाभांश ज्या सदस्यांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यायावत केले आहे त्यांना ऑनलाईन पद्धतीने दिले जाईल. ज्या सदस्यांनी बँक खाते तपशील अद्यायावत केले नाहीत त्यांना त्यांच्या नोंद पत्त्यावर लाभांश धनाकर्ष पाठविले जाईल.

सदस्यांनी घ्यावी की, आयकर कायदा १९६१, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितनुसार दिनांक १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीद्वारे दिलेले लाभांश कंपनीच्या सदस्यांच्या हस्ते करयोग्य असेल आणि आगामी एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेनुसार लाभांशातील विहित दराने स्रोताकडील करकपात करणे आवश्यक आहे. सदस्यांच्या निवासी स्थितीवर टीडीएस दर अवलंबून असल्याने सदस्यांकडून सादर केलेले दस्तावेज व कंपनीकडून स्विकारलेले दस्तावेजावर अवलंबून असेल. तद्नुसार टीडीएस कपातीनंतर अंतिम लाभांश दिले जाईल.

आयकर कायदा १९६१ (आयटी ॲक्ट) च्या लागु तरतुदीनुसार सदस्यांनी आवश्यक दस्तावेज सादर करावेत. एजीएम सूचनेसह दिनांक ६ सप्टेंबर, २०२१ रोजी सदस्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये लागू करदर उपलब्धताकरिता आवश्यक दस्तावेज, सविस्तर करदर नमुद आहेत आणि आवश्यक आयटी ॲक्ट नमुना कं पनीच्या <u>https://www.mastek.com/shareholder-services</u> वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. कृपया नोंद असावी की, उपरोक्त दस्तावेज सदस्यांची संबंधित श्रेणीकरिता लागू असेल त्याप्रमाणे निष्पादित केले जाईल आणि केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (केफिन) च्या https://ris.kfintech.com/form15 वर २४ सप्टेंबर, २०२१ किंवा त्यापूर्वी अपलोड केले जाईल. टॅक्स धारणेबाबत दिनांक २४ सप्टेंबर. २०२१ नंतर सदस्यांकडून कोणताही पत्रव्यवहार स्विकारला जाणार नाही.

च्या वतीने व करिता मास्टेक लिमिटेड

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२१

सही/-दिनेश कलानी कंपनी सचिव